

THERMAX LIMITED THERMAX HOUSE, 14 MUMBAI - PUNE ROAD, WAKDEWADI,
PUNE 411 003, INDIA ☐ TEL.: +91 20 25542122, 25542263 ☐ FAX : +91 20 25541226
Website : www.thermaxglobal.com ☐ IT PAN - AAAC 3910D
Customer Care : 18002090115 (India Toll Free)

Corporate Finance



August 6, 2021

To
The Secretary
BSE Limited
PJ Towers, Dalal Street
Mumbai: 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (E)
Mumbai – 400 051

Company Scrip Code: 500411

Company Scrip Code: THERMAX EQ

Sub: Newspaper advertisement pertaining to financial results of Q1 FY 21-22

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement published on August 6, 2021 in the financial Express (English) and Loksatta (Marathi) newspapers pertaining to financial results of the Company for the quarter ended June 30, 2021.

You are requested to kindly take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For **THERMAX LIMITED**

Kedar P. Phadke
Company Secretary
Membership No. F3349

Encl: As above

HC issues notice to Maha gov on CBI's plea seeking documents related to Anil Deshmukh: The Bombay high court

issued a notice to the Maharashtra government on an application filed by the CBI, seeking a direction to the state to provide

documents needed for the agency's probe against former state home minister Anil Deshmukh, after the probe agency claimed its personnel were "threatened" by a police officer. CBI counsel Anil Singh

informed a division bench of Justices S S Shinde and N J Jamadar that the state government was not cooperating and claimed some CBI officers were "threatened by an assistant commissioner of police".

The court said it would issue a notice to the state government and directed public prosecutor Aruna Kamat Pai to respond to the claim that CBI officers were threatened. "We are issuing notice to

the government. Some ACP is threatening the CBI officers. Find out what the situation is. Please do not create an unfair situation that we have to take them (police) to task," the bench said. - PTI

CENTRAL UNIVERSITY OF HARYANA
Mahendergarh - 123031 (Haryana)

NOTIFICATION

It is hereby notified that one post of Assistant Professor (SC) on Contractual basis in the Department of Pharmaceutical Sciences has been advertised. For further details, please visit www.cuh.ac.in

Registrar(I/C)

PRADEEP METALS LIMITED

Registered Office: R-205, MIDC, TTC Industrial Area, Rabale, Navi Mumbai- 400701
Tel.: +91-22-27691026 Fax: +91-22-27691123 Email: investors@pradeepmetals.com
Website: www.pradeepmetals.com CIN: L99999MH1982PLC026191

Corrigendum to the Notice of the 38th Annual General Meeting of the Company Pradeep Metals Limited ("the Company") had issued notice dated 27th May, 2021 ("AGM Notice") for convening the 38th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company scheduled to be held on Friday, 13th August, 2021 through Video conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM").

The Notice of the AGM has already been circulated to all the Members of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, Circular No.17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and all other relevant circulars issued from time to time.

Subject to issuance and circulation of the AGM Notice it was observed that in Agenda No. 4 and the explanatory statement thereof, the type of resolution to be passed has been inadvertently mentioned as 'Ordinary Resolution' instead of 'Special Resolution'.

This corrigendum to the AGM notice shall form an integral part of Notice dated 27th May, 2021, circulated to the Members of the Company. Accordingly, all the concerned Members, Stock Exchange, Depositories, agencies appointed for e-voting, other Authorities, Regulators, and all other concerned persons are requested to take note of the above correction.

The corrigendum will be available on the website of the Company (www.pradeepmetals.com) besides being communicated to BSE Limited where the shares of the Company are listed and on website of National Securities Depository limited (www.evoting.nsdl.com)

For Pradeep Metals Limited
Sd/-
Nivedita Nayak
Company Secretary & Compliance Officer
FCS: 8479

Place: Navi Mumbai Date: 5th August, 2021

THE MIDLAND RUBBER & PRODUCE COMPANY LIMITED
CIN: U25191KL1937PLC00691
Regd. Office: 27/1032, Panampilly Nagar, Ernakulam- 682 036, Kerala
Tel: 0484 2315312 Fax: 0484 2312541
E-mail: secmidland@avtplantations.co.in

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF UNCLAIMED SHARES OF THE MIDLAND RUBBER & PRODUCE COMPANY LIMITED TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

This notice is issued pursuant to Section 124 and 125 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2016 as amended from time to time (the Rules). As per the above Rules, the company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more to the DEMAT account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority in the manner prescribed under the Rules.

Individual notices as reminders are being sent to concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority, to their latest available address. The details of such shareholders are also displayed on the Company's Website www.midland-rubber.com.

Shareholders are requested to note that in case the unclaimed dividend(s) are not claimed by October 25, 2021, those equity share(s) in respect of which the dividend remains unclaimed, including all the benefits accruing on such shares, shall be transferred to IEPF as per the procedure stipulated in the Rules, as follows:-

i. The shareholders whose shares are in physical mode, that are liable to be transferred to IEPF Account may note that the company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for this purpose. Upon such issue, the original share certificate (s) will stand automatically cancelled and will be non-negotiable. Thereafter the Company would be informing the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate into DEMAT form and transfer it in favour of the IEPF Authority.

ii. In respect of holding in demat mode, by informing the depository by way of corporate action, where the shareholders have their accounts for transfer of shares in favour of the IEPF Authority.

The unclaimed dividends and the shares accordingly transferred to the DEMAT account of the IEPF authority including the benefits accrued thereon, if any, can be claimed by the shareholders from IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. No claim shall lie against the company in respect of the unclaimed dividends and equity shares so transferred.

For any queries on the above, the shareholders may contact the Company at the above mentioned address / Company's Registrar and Transfer Agent, M's Cameo Corporate Services Ltd, Subramanian Buildings, 5th Floor, No.1 Club House Road, Chennai 600002, Phone: 044-28460390, Fax: 044 - 28460129, Email: investor@cameoindia.com

For The Midland Rubber & Produce Company Limited
Sd/-
Ajit Thomas
Chairman
Place : Chennai Date : 05.08.2021

WELSPUN CORP LIMITED
(Corporate Identification Number - L27100GJ1995PLC025609)
Regd. Office: Welspun City, Village Versamed, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat 370110.
Tel No. + 91 2836-662222 Fax: + 91 2836-279600. Email: CompanySecretary_WCL@welspun.com
Website: www.welspuncorp.com Corp. Office: Welspun House, 5th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai-400013. Tel No. 022-2490 8000, Fax: 022-2490 9020

NOTICE

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting ("AGM") of the members of Welspun Corp Limited ("the Company") is scheduled on **Tuesday, August 31, 2021 at 12.30 p.m.** through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder read with Circular dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulations") read with SEBI Circular dated May 12, 2020, without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on benpos date i.e. Friday, July 30, 2021 and whose email addresses are registered with the Company / Depositories. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM would be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.welspuncorp.com, and on BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of the Central Depository Services Limited at www.cdslindia.com. Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate Remote e-voting and E-voting during the AGM.

The Members are hereby informed that the Company has fixed Tuesday, August 10, 2021 as the Record Date for the purpose of determining the names of the equity shareholders eligible for dividend @ 100% (i.e. Re. 5/- per share) of the face value of Rs. 5/- each for the year ended March 31, 2021.

Members are requested to update their complete bank account details with their depositories where shares are held in dematerialized mode and with Registrar & Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Link Intime India Private Limited by sending the request at rtm.helpdesk@linkintime.co.in. Along with copy of the request letter signed by the Members mentioning the name, folio number, bank account details, self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf.

The Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. **Tuesday, August 24, 2021**, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or to the Company Secretary WCL@welspun.com. However, if a Member is already registered with CDSL & NSDL for Remote e-voting and E-voting during AGM, then existing User ID and password can be used for casting vote.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depository Participant ("DP") and the Members holding Equity Shares in physical Form may get their e-mail addresses registered with RTA at rtm.helpdesk@linkintime.co.in. The Members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id, etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the AGM and attending the AGM through VC/OAVM. Members may contact Company Secretary at CompanySecretary_wcl@welspun.com for any grievance(s) relating to remote e-voting

For Welspun Corp Limited
Sd/-
Pradeep Joshi
Company Secretary
FCS- 4959
Mumbai, August 5, 2021

PRINCE PIPES AND FITTINGS LIMITED

Regd Off: Plot No 1, Honda Industrial Estate, Phase II, Honda Satari, Honda, Goa 403 530
Corp Off: 8th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, (Tulsi Pipe Road), Dadar West, Mumbai 400028
Tel No.: 022-6602 2222 | Fax No.: 022 6602 2220
Email id.: investor@princepipes.com | Website: www.Princepipes.com
CIN: L26932GA1987PLC006287

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Sr. No.	Particulars	Rs in million			
		Three months ended 30.06.2021 Unaudited	Three months ended 31.03.2020 Audited (Refer Note 2)	Three months ended 30.06.2020 Unaudited	Year Ended 31.03.2021 Audited
1.	Revenue from Operations	3,306.02	7,613.56	3,024.83	20,715.17
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	248.25	1,312.33	159.94	2,991.48
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	248.25	1,312.33	159.94	2,991.48
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	177.53	972.20	112.51	2,218.32
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	177.53	971.81	110.77	2,221.44
6.	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	1,100.26	1,100.26	1,100.26	1,100.26
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited balance sheet of the previous year)				9,334.52
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	1.61 1.61	8.84 8.81	1.02 1.02	20.16 20.15

Notes:
1. The above is an extract of the detailed format of the standalone for the quarter and nine months ended June 30, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended June 30, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and Company's website www.princepipes.com.
2. The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 05.08.2021 and have been reviewed by the statutory auditors of the Company.
3. The figures for the three months ended 31.03.2021 are arrived at as the difference between the audited figures in respect to the full financial year and unaudited published figures of period ended 31.12.2020 (limited reviewed).
4. In view of the unprecedented COVID 19 pandemic, the management has made an assessment of its position as at the Balance Sheet date. In assessing, the Company has taken into consideration external and internal information upto the date of approval of these financial results. The Company has assessed its liquidity, assets, capital & financial resources, profitability, internal financial reporting and has concluded that there has been no material impact to its operations or its financial position.
5. The Company is primarily engaged in manufacturing and selling of pipes and fittings in India. As per INDAS 108 "Operating Segments" specified under Section 133 of the Companies Act, 2013, there are no reportable operating or geographical segments applicable to the Company.
6. The figures for the previous periods have been regrouped wherever necessary.

For and on behalf of Board
Prince Pipes and Fittings Limited
Sd/-
Jayant Shamji Chheda
Chairman & Managing Director
(DIN: 00013206)

Date: August 05, 2021
Place: Mumbai

THERMAX LIMITED
Sustainable Solutions In Energy & Environment

Statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2021

Sr. No.	Particulars	Consolidated		
		Quarter Ended June 30, 2021	Quarter Ended June 30, 2020	Year Ended Mar. 31, 2021
1	Revenue from operations	1,052.36	664.94	4,791.25
2	Profit/(Loss) before exceptional items, non controlling interest and tax *	56.26	(22.49)	327.72
3	Exceptional Expenses	-	-	52.53
4	Profit/(Loss) before non controlling interest and tax*	56.26	(22.49)	275.19
5	Net Profit/(Loss) for the period*	42.40	(15.27)	206.58
6	Total Comprehensive Income	48.47	(4.97)	223.49
7	Equity Share Capital	22.52	22.52	22.52
8	Other equity	-	-	3,228.87
9	Earnings Per Share (of ₹2/- each) Basic and Diluted (₹) (Not Annualised for the quarter)	3.77	(1.36)	18.34

*There are no extraordinary items in any of the period disclosed above.

Notes:
1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the unaudited financial results is available on the Stock Exchange websites (URL: www.nseindia.com, www.bseindia.com) and also on the Company's website (URL: www.Thermaxglobal.com)
2. Key financial figures for Thermax Limited (Standalone) are as follows:

Sr. No.	Particulars	Consolidated		
		Quarter Ended June 30, 2021	Quarter Ended June 30, 2020	Year Ended Mar. 31, 2021
1	Revenue from operations	709.65	428.54	3,131.48
2	Profit/(Loss) before exceptional items	38.53	(3.61)	285.95
3	Exceptional Expenses	-	-	103.03
4	Profit/(Loss) before tax	38.53	(3.61)	182.92
5	Net Profit/(Loss) after tax	30.52	(1.92)	141.02
6	Total comprehensive income for the period	30.99	(3.95)	141.89
7	Equity Share Capital	23.83	23.83	23.83
8	Other equity	-	-	2,855.55
9	Earnings Per Share (of ₹2/- each) Basic and Diluted (₹) (Not Annualised for the quarter)	2.56	(0.16)	11.83

3. Exceptional Items:

Particulars	Standalone			
	Quarter Ended		Year Ended	
	June 30, 2021	Mar. 31, 2021	June 30, 2020	Mar. 31, 2021
A. Impairment of investments in subsidiaries / other recoverables*				
I. Thermax Netherlands B.V.	-	-	-	74.68
II. Thermax Engineering Singapore Pte. Ltd.	-	-	-	22.49
B. Voluntary Retirement Scheme	-	-	-	5.86
Total	-	-	-	103.03

Particulars	Consolidated			
	Quarter Ended		Year Ended	
	June 30, 2021	Mar. 31, 2021	June 30, 2020	Mar. 31, 2021
A. Impairment of goodwill in subsidiary - Thermax Netherlands B.V. *	-	-	-	32.88
B. Voluntary Retirement Scheme	-	-	-	9.15
C. Impairment of certain assets of Boilerworks A/S	-	-	-	8.82
D. (Reversal)/ Provision for closure of Omnical Kessel & Apparatebau GmbH, Germany	-	-	-	1.68
Total	-	-	-	52.53

*Considering the current market scenario and performance of certain subsidiaries, the Group had accounted for provision for impairment of certain investments/goodwill in subsidiaries.

For Thermax Limited
Mrs. Meher Pudumjee
Chairperson

Place: Pune
Date: August 05, 2021

Regd. Office: D-13, M.I.D.C Industrial Area, R.D. Aga Road, Chinchwad, Pune - 411 019
Corporate Identity Number - L29299PN1980PLC022787

Bharti's OneWeb gets DoT's LoI for satellite services

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, August 5

THE DEPARTMENT OF TELECOMMUNICATIONS (DoT) has issued a letter of intent (LoI) to Bharti group-backed OneWeb for satellite services in India, according to an official source.

OneWeb is eyeing a full global coverage, including India market, by the middle of 2022 with a constellation of 648 low-earth orbit satellites. "DoT has issued LoI for

communication services. The company had applied for the licence in June 2021.

Last month, the Digital Communications Commission (DCC), formerly the Telecom Commission, had cleared a provision of using satellite connectivity in telecom networks through VSAT terminals.

With the GMPCS licence, Bharti group will have an edge in connecting its mobile towers through satellite services. In 2020, OneWeb was



global mobile personal communication by satellite (GMPCS) licence to OneWeb. "The company needs to submit all compliances, fees, etc., after which licence will be issued to the company. It should take about a month in the whole process," the source said.

With this, Bharti group will become the only company in the country to have presence in both satellite and terrestrial acquired by the UK government and the Bharti group. The UK government and Bharti Global invested \$500 million each in the company last year. In January 2021, SoftBank and Hughes returned as equity investors with an additional \$400 million investment. In April, Eutelsat made \$50 million equity investment in the company for a 24% stake.

UCAL FUEL SYSTEMS LIMITED

Regd. Office: "Rajeha Towers", Delta Wing - Unit 705, 177, Anna Salai, Chennai - 600 002.
CIN : L31900TN1985PLC012343
Tel.No.044-42208111 Fax.No.044-28605020
E-mail: ufls.ho@ucal.com
Website: www.ucalfuel.com

NOTICE

Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 13th August 2021 at 27 ABM Avenue, Raja Annamalaipuram, Chennai 600028 to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30.06.2021.

For UCAL FUEL SYSTEMS LIMITED
JAYAKAR KRISHNAMURTHY
Chairman & Managing Director

Place : Chennai
Date : 05.08.2021

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

TATA POWER
The Tata Power Company Limited
Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Mumbai 400 001.
Tel: 91 22 6665 8282 Fax: 91 22 6665 8801
CIN: L28920MH1919PLC000567
Email: tatapower@tatapower.com Website: www.tatapower.com

NOTICE OF RECORD DATE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that Wednesday, 1st September 2021 has been fixed as the Record Date for the purpose of payment of:

- Annual interest on the 1,600 - 9.15% Secured Redeemable Non-Convertible Debentures (Series K to O) aggregating ₹5,62,500 each and
- The redemption proceeds of the Series-K of these Debentures (INE245A07374), aggregating ₹16,00,00,000.

both due on 17th September 2021.

For The Tata Power Company Limited
H. M. Mistry
Company Secretary
(FCS: 3606)

Place : Mumbai
Dated : 5th August 2021

EXPRESS Careers

CONVERGENCE ENERGY SERVICES LIMITED
(A wholly owned subsidiary of EESL)

RECRUITMENT NOTICE

CESL, a wholly owned subsidiary of Energy Efficiency Services Limited (EESL), which is a JV of PSUs under Ministry of Power, Government of India invites applications for the position of Manager (Commercial & BD) (Regular), Manager (Project Monitoring Cell) (Regular) and Manager (Public Relations) (Regular).

Details w.r.t detailed advertisement, eligibility criteria, selection mode, online application etc. shall be made available on CESL website under CESL HR Career Section from 06/08/2021. www.convergence.co.in

IDBI BANK

Regd. Office: IDBI Bank Ltd, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai 400005
Tel. 022-66553355

IDBI Bank Ltd
Advertisement No. 5 /2021-22
Invites applications for the post of Executive on contract No. of Posts: 920

IDBI Bank Ltd. invites online applications from graduates for selection of 920 candidates for the above contractual post.

For detailed eligibility criteria with respect to age, qualification and related instructions, please visit the 'Careers' section in the Bank's website www.idbibank.in

Online applications submitted on or before 18.08.2021 only will be considered.

NOTE: IDBI Bank reserves the right to accept or reject any/ all application(s) without assigning any reason(s) thereof.

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

केन्द्रीय कार्यालय, पुणे पूर्व : ६/७, "जीवन प्रकाश", एन.आय.सी. बिल्डिंग, युनिवर्सिटी रोड, शिवाजी नगर, पुणे - ४११ ००५, फोन. ०२०-२५५५२०२९

सिंहगड रोड शाखेसाठी जागेची आवश्यकता आहे

यूनियन बँक ऑफ इंडिया यांना त्यांच्या पुढील शाखेकरिता तळमजल्यावर, उत्कृष्ट व्यावसायिक बांधकाम, पुरेशा पाकिंग जागेसह, उत्तमरिच्य तयार ताबा असलेल्या जागांची आवश्यकता आहे. **सिंहगड रोड** - सुमारे २००० चौ. फूट कॉर्पट क्षेत्रफळ ± १०%, जागेची मालकी असलेले किंवा मालकातर्फे बांधाघाटी करण्याचा अधिकार असलेले संपादक विक्रेते तांत्रिक बोली / किंमत बोलीचे नमुने युनियन बँक ऑफ इंडिया, केन्द्रीय कार्यालय पुणे पूर्व यांच्या वरील पत्र्यावरून दि. ०७/०८/२०२१ पासून कार्यालयीन वेळेत प्राप्त करू शकतात किंवा संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in आणि eprocurement.gov.in वरून डाऊनलोड करू शकतात. तांत्रिक बोली व किंमत बोली प्रस्ताव स्वतंत्र मोहोरबंद पाकिटत घालून त्यावर युनियन बँक ऑफ इंडिया, सिंहगड रोड शाखेसाठी तांत्रिक बोली / किंमत बोली असे लिहून, प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रस्ताव केन्द्रीय कार्यालय, पुणे पूर्व येथे बंद दिलेल्या पत्र्यावर दि. ३०/०८/२०२१ रोजी दु. ३.३० वाजेपर्यंत जमा करावेत. तांत्रिक बोली दि. ३०/०८/२०२१ रोजी दु. ४.०० वा. केन्द्रीय कार्यालय, पुणे पूर्व येथे बंद दिलेल्या पत्र्यावर, जाणा मालक / त्याचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. कोणत्याही दृढाळ व मध्यस्थांची दखल घेतली जाणार नाही. सार्वजनिक उपक्रम किंवा सरकारी / निमसरकारी संस्थांकडून लीजवर दिल्या जाणाऱ्या मालमतेला प्राधान्य दिले जाईल. कोणतेही कारण न देता कोणताही अथवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.

तारीख : ०६/०८/२०२१ उप महाव्यवस्थापक

THE INDIAN CARD CLOTHING COMPANY LIMITED

Registered Office: "Kataria Capital", A-19, Vidyut Nagar Society, Lane No. 5, Koregaon Park, Pune - 411001; CIN: L29261PN1955PLC009579; E-mail: investor@cardindia.com; Website: www.cardindia.com; Telefax: +91-20-26151618

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, August 12, 2021 at 4:30 p.m., at the Registered office of the Company i.e. "Kataria Capital", A-19, Vidyut Nagar Society, Lane No. 5, Koregaon Park, Pune - 411001 to inter alia consider and adopt unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter ended June 30, 2021.

The information contained in this notice is also available on the website of the Company at www.cardindia.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For The Indian Card Clothing Company Limited Sd/- Amogh Barve Company Secretary and Head Legal & Corporate Affairs

Date : August 5, 2021 Place : Pune

१२ WWW.LOKSATTA.COM

पुणे, शुक्रवार, ६ ऑगस्ट २०२१

नारायणाबाग शाखा : एन टी. स्टॅण्डरमोर, मु.पो. नारायणाबाग, ता. जुन्नर, जि. पुणे ४१०५०४. फोन : (०२१३२) २४२०२५. ई-मेल : narayangaon.pune@bankofindia.co.in

बँक ऑफ इंडिया नातं बँकिंग परिवर्तन !

अभिविक्त-IV [चलू (८) १] ताबा नोटीस

रथावर मालमतेकरिता

ज्याअर्थी खाली सही करणार, बँक ऑफ इंडिया, नारायणाबाग शाखेचे अधिकृत अधिकारी यांनी दि. सिक्युरिटीयेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अॅण्ड २००२ आणि सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या सेक्शन १३(१) व रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. सतिश विलास ओटी आणि सी. अर्चना सतिश ओटी यांना दि. ०५/०८/२०२१ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रु. ४५,८०,९६५.०८ (अक्षरी रूपये पंचेचाळीस लाख ऐंशी हजार एकोशे पारस आणि शून्य आठ पैसे फक्त) अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार आणि सर्वसाधारण जनात यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमतेचा दि. ०२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार तसेच सर्वसाधारण जनात यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ इंडिया, नारायणाबाग शाखा यांना येणे असलेली रक्कम रु. ४५,८०,९६५.०८ आणि त्यावरील व्याज यांच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुदीकडे वेधून घेतले जात आहे.

रथावर मालमतेचा तपशील

मालमते नं. : फ्लॅट नं. ७०३, ७ वा मजला, बिल्डिंग ई पार्क आयवरी, फ्लॅटचे क्षेत्रफळ ६७.४५ चौ.मी., सव्हे नं. २१४/२/१ ते २१४/२/१०, २१५/१, २१५/२, २१५/३, २१५/४, वाकड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ४११०५७ येथे स्थित, संबंधित बिल्डिंगशी निगडित वहीदीच्या सर्व हक्कांसह आणि त्यावरील बांधण्यात येणाऱ्या बांधकामासह, श्री. सतिश विलास ओटी आणि सी. अर्चना सतिश ओटी (मागणदार) यांच्या मालकीचा आणि फ्लॅट नं. ७०३, ७ वा मजला च्या बतु:सीमा : पूर्वस - फ्लॅट नं. २०६, दक्षिणेस - मोकळे आकाश, पश्चिमेस - पॅसेज आणि डी बिल्डिंगमधील फ्लॅट नं. ७०६, उत्तरेस - फ्लॅट नं. ७०४

दिनांक : ०२/०८/२०२१ अधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया, टिकाण : नारायणाबाग

लोकसत्ता

मलकापुर शाखा : "ययानंद प्लाझा", विठ्ठलदेव विल्डींग, पुणे बंगलोर हव्हे, ता. कराड, जि. सातारा-४११५३९. फोन : ०२१६४-२४३००१/२४३००२. ईमेल : Malkapur.Kolhapur@bankofindia.co.in

बँक ऑफ इंडिया नातं बँकिंग परिवर्तन !

अभिविक्त-IV [चलू (८) १] ताबा नोटीस

रथावर मालमतेकरिता

ज्याअर्थी खाली सही करणार, बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी यांनी दि. सिक्युरिटीयेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या सेक्शन १३(१) व रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. प्रदीप बाजीराव जगताप, यांना दि. ३०/०८/२०२१ रोजी मागणी नोटीस बजावली होती की,त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रु. १४,१३,५०९.२३ + व्याज (अक्षरी रूपये चौदा लाख तेरा हजार पाचशे नऊ आणि पैसे तेवीस फक्त + व्याज) अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार आणि सर्वसाधारण जनात यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रुलस २००२ च्या रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमतेचा दि. ३१ जुलै २०२१ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसाधारण जनात यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमतेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ इंडिया यांना येणे असलेली रक्कम रु. १४,१३,५०९.२३ आणि त्यावरील व्याज अशा सर्व रकमेच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुदीकडे वेधून घेतले जात आहे.

रथावर मालमतेचा तपशील

फ्लॅट नं. १०५ वा सर्वसाधारण भाग, राजनिंदीन रेसिडेन्सी, गट नं. १४८/१/५, उप-जिल्हा कराड आणि जिल्हा सातारा यांच्या हद्दीत. बतु:सीमा : उत्तरेस : जिना आणि मोकळी जागा, दक्षिणेस : फ्लॅट नं. १०४, पूर्वेस : फ्लॅट नं. १०४, पश्चिमेस : मोकळी जागा.

दिनांक : ३१/०७/२०२१ मुख्य प्रबंधक आणि अधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया, टिकाण : कराड

सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India

१९११ ने आपले लिए "केन्द्रित" "CENTRAL" TO YOU SINCE 1911

कायदा कलम 13(2) मधील (सिक्युरिटीयेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अॅण्ड २००२ अंतर्गत असलेल्या नियम 3(1) मध्ये सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अन्वये)

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत अधिकार्याने २८/०५/२०२१ रोजी SARFAESI कायदा, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत डिमांड नोटिस जारी केली. तीच स्टॅण्डस यद्दारे मागे घेण्यात आली. आधीच्या मागच्या नोटीस नसताना, अघोहस्ताक्षरी केली जात आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी, सिक्युरिटीयेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (SARFAESI) अधिनियम, २००२ अंतर्गत, खालील सूचना जारी करते.

तरीही, संबंधित कर्जदार/जामिनदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीसीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील व्याजानुसार त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे झालेले व होणारे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराचे घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडे गहाण आहे.

कर्जदाराचे / जामिनदाराचे नाव व पत्ता	शाखा	दिनांक व रक्कम	तारण मालमतेचे विवरण
कर्जदार - श्री. संतोष बाबू दामोडे, फ्लॅट नं. 12, 3 रा मजला, सिध्दीविनायक अपार्टमेंट, सीटीएस नं. 202/1ए/1, सव्हे नं.54, फ्लॅट नं. 11, भंगारवाडी, लोनावळा - 410401.	खाते अकार्यक्षम झाल्याचा दिनांक 23/10/2020	दि. 03/07/2021 रु. 17,11,242/- + दि. 03/07/2021 पासूनचे व्याज + इतर खर्च	निवासी फ्लॅट नं.12, 3 रा मजला, सिध्दीविनायक अपार्टमेंट, सीटीएस नं. 202/1ए/1, सव्हे नं.54, फ्लॅट नं. 11, नांगरवाड, वार्ड - ए, भंगारवाडी, लोनावळा, ता. मावळ, जि. पुणे येथील मालमत्ता. बतु:सीमा - पूर्व - पठारे घाट, पश्चिम - खंडाळीकर बांधा बंगला, उत्तर - दामोदर कॉलनी रोड दक्षिण-मोकळी जागा (पॅसेज) मालमत्ता धारकाचे नाव : श्री. संतोष बाबासाहेब दामोडे व श्रीमती स्वाती संतोष दामोडे यांचे नावे असलेली मालमत्ता.
जामिनदार : संदिप किसन पोळडे (फक्त गृहकर्जासाठीचे जामिनदार गृह कर्ज खाते नं. 3193527499), फ्लॅट नं. 7, ओम पार्क इमारत, भैरवनाथ नगर, कुसगाव रू. लोनावळा - 410401 गृह कर्ज खाते नं. 4013132058	शाखा, खंडाळा		

जर संबंधित कर्जदार मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या सदर कायदातील कलम 13(4) आणि त्याचे नियम यामधील तरतुदीनुसार वरील मालमतेमधून बसुलीची प्रक्रिया सुरू करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या पूर्व परवानगीशिवाय सदर मालमत्ता विकणे, कराराने देणे किंवा इतर कोणत्याही पध्दतीने मालमत्तेबाबत व्यवहार करण्यास सरफेसी अॅक्टप्रमाणे कर्जदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदार यांनी सरफेसी कायद्यामधील कोणत्याही तरतुदींचा भंग केल्यास सरफेसी कायद्याप्रमाणे ते दंड / शिक्षेस पात्र होतील.

टिकाण : खंडाळा सही/- अधिकृत अधिकारी
दिनांक : ०५.०८.२०२१ स्वैर भाषांतर : तफावत आढळल्यास इंग्रजी प्राधान्य.

मागणी सूचना

शाखा: खंडाळा

कायदा कलम 13(2) मधील (सिक्युरिटीयेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अॅण्ड २००२ अंतर्गत असलेल्या नियम 3(1) मध्ये सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अन्वये)

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत अधिकार्याने २८/०५/२०२१ रोजी SARFAESI कायदा, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत डिमांड नोटिस जारी केली. तीच स्टॅण्डस यद्दारे मागे घेण्यात आली. आधीच्या मागच्या नोटीस नसताना, अघोहस्ताक्षरी केली जात आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी, सिक्युरिटीयेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (SARFAESI) अधिनियम, २००२ अंतर्गत, खालील सूचना जारी करते.

तरीही, संबंधित कर्जदार/जामिनदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीसीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील व्याजानुसार त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे झालेले व होणारे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराचे घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडे गहाण आहे.

कर्जदाराचे / जामिनदाराचे नाव व पत्ता	शाखा	दिनांक व रक्कम	तारण मालमतेचे विवरण
कर्जदार - श्री. संतोष बाबू दामोडे, फ्लॅट नं. 12, 3 रा मजला, सिध्दीविनायक अपार्टमेंट, सीटीएस नं. 202/1ए/1, सव्हे नं.54, फ्लॅट नं. 11, नांगरवाड, वार्ड - ए, भंगारवाडी, लोनावळा, ता. मावळ, जि. पुणे येथील मालमत्ता. बतु:सीमा - पूर्व - पठारे घाट, पश्चिम - खंडाळीकर बांधा बंगला, उत्तर - दामोदर कॉलनी रोड दक्षिण-मोकळी जागा (पॅसेज) मालमत्ता धारकाचे नाव : श्री. संतोष बाबासाहेब दामोडे व श्रीमती स्वाती संतोष दामोडे यांचे नावे असलेली मालमत्ता.	खाते अकार्यक्षम झाल्याचा दिनांक 23/10/2020	दि. 03/07/2021 रु. 17,11,242/- + दि. 03/07/2021 पासूनचे व्याज + इतर खर्च	निवासी फ्लॅट नं.12, 3 रा मजला, सिध्दीविनायक अपार्टमेंट, सीटीएस नं. 202/1ए/1, सव्हे नं.54, फ्लॅट नं. 11, नांगरवाड, वार्ड - ए, भंगारवाडी, लोनावळा, ता. मावळ, जि. पुणे येथील मालमत्ता. बतु:सीमा - पूर्व - पठारे घाट, पश्चिम - खंडाळीकर बांधा बंगला, उत्तर - दामोदर कॉलनी रोड दक्षिण-मोकळी जागा (पॅसेज) मालमत्ता धारकाचे नाव : श्री. संतोष बाबासाहेब दामोडे व श्रीमती स्वाती संतोष दामोडे यांचे नावे असलेली मालमत्ता.
जामिनदार : संदिप किसन पोळडे (फक्त गृहकर्जासाठीचे जामिनदार गृह कर्ज खाते नं. 3193527499), फ्लॅट नं. 7, ओम पार्क इमारत, भैरवनाथ नगर, कुसगाव रू. लोनावळा - 410401 गृह कर्ज खाते नं. 4013132058	शाखा, खंडाळा		

जर संबंधित कर्जदार मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या सदर कायदातील कलम 13(4) आणि त्याचे नियम यामधील तरतुदीनुसार वरील मालमतेमधून बसुलीची प्रक्रिया सुरू करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या पूर्व परवानगीशिवाय सदर मालमत्ता विकणे, कराराने देणे किंवा इतर कोणत्याही पध्दतीने मालमत्तेबाबत व्यवहार करण्यास सरफेसी अॅक्टप्रमाणे कर्जदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदार यांनी सरफेसी कायद्यामधील कोणत्याही तरतुदींचा भंग केल्यास सरफेसी कायद्याप्रमाणे ते दंड / शिक्षेस पात्र होतील.

टिकाण : खंडाळा सही/- अधिकृत अधिकारी
दिनांक : ०५.०८.२०२१ स्वैर भाषांतर : तफावत आढळल्यास इंग्रजी प्राधान्य.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India

१९११ ने आपले लिए "केन्द्रित" "CENTRAL" TO YOU SINCE 1911

कायदा कलम 13(2) मधील (सिक्युरिटीयेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अॅण्ड २००२ अंतर्गत असलेल्या नियम 3(1) मध्ये सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अन्वये)

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत अधिकार्याने १८/०५/२०२१ रोजी SARFAESI कायदा, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत डिमांड नोटिस जारी केली. तीच स्टॅण्डस यद्दारे मागे घेण्यात आली. आधीच्या मागच्या नोटीस नसताना, अघोहस्ताक्षरी केली जात आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी, सिक्युरिटीयेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (SARFAESI) अधिनियम, २००२ अंतर्गत, खालील सूचना जारी करते.

तरीही, संबंधित कर्जदार/जामिनदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीसीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील व्याजानुसार त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे झालेले व होणारे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराचे घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडे गहाण आहे.

कर्जदाराचे / जामिनदाराचे नाव व पत्ता	शाखा	दिनांक व रक्कम	तारण मालमतेचे विवरण
कर्जदार : श्री. हिरामण बाबुराव सोनबणे, श्रीमती. भारती हिरामण सोनबणे, फ्लॅट क्रमांक 205, इमारत क्रमांक बी-८, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 17/19, स्याडन रोड, विखली प्राधिकरण, पुणे 411062	खाते अकार्यक्षम झाल्याचा दिनांक 28.02.2021	दि. 03.07.2021 रु. 3,30,252.65/- + दि. 28.02.2021 पासूनचे व्याज + इतर खर्च	फ्लॅट क्र. 205 36.92 चौरस मीटर. इमारत क्रमांक बी -८, दुसरा मजला, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 17/19, स्याडन रोड, विखली प्राधिकरण, पुणे 411062 रु. ३,३०,२५२.६५ + दि. २८.०२.२०२१ पासूनचे व्याज + इतर खर्च
कर्जदार : श्री. हिरामण बाबुराव सोनबणे, श्रीमती. भारती हिरामण सोनबणे, फ्लॅट क्रमांक 205, इमारत क्रमांक बी-८, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 17/19, स्याडन रोड, विखली प्राधिकरण, पुणे 411062	शाखा - पिंपरी		

जर संबंधित कर्जदार मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या सदर कायदातील कलम 13(4) आणि त्याचे नियम यामधील तरतुदीनुसार वरील मालमतेमधून बसुलीची प्रक्रिया सुरू करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या पूर्व परवानगीशिवाय सदर मालमत्ता विकणे, कराराने देणे किंवा इतर कोणत्याही पध्दतीने मालमत्तेबाबत व्यवहार करण्यास सरफेसी अॅक्टप्रमाणे कर्जदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदार यांनी सरफेसी कायद्यामधील कोणत्याही तरतुदींचा भंग केल्यास सरफेसी कायद्याप्रमाणे ते दंड / शिक्षेस पात्र होतील.

टिकाण : पिंपरी सही/- अधिकृत अधिकारी
दिनांक : ०५.०८.२०२१ स्वैर भाषांतर : तफावत आढळल्यास इंग्रजी प्राधान्य.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India

१९११ ने आपले लिए "केन्द्रित" "CENTRAL" TO YOU SINCE 1911

कायदा कलम 13(2) मधील (सिक्युरिटीयेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अॅण्ड २००२ अंतर्गत असलेल्या नियम 3(1) मध्ये सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अन्वये)

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत अधिकार्याने १८/०५/२०२१ रोजी SARFAESI कायदा, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत डिमांड नोटिस जारी केली. तीच स्टॅण्डस यद्दारे मागे घेण्यात आली. आधीच्या मागच्या नोटीस नसताना, अघोहस्ताक्षरी केली जात आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी, सिक्युरिटीयेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल अॅसेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (SARFAESI) अधिनियम, २००२ अंतर्गत, खालील सूचना जारी करते.

तरीही, संबंधित कर्जदार/जामिनदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीसीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील व्याजानुसार त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे झालेले व होणारे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराचे घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडे गहाण आहे.

कर्जदाराचे / जामिनदाराचे नाव व पत्ता	शाखा	दिनांक व रक्कम	तारण मालमतेचे विवरण
कर्जदार : श्री. हिरामण बाबुराव सोनबणे, श्रीमती. भारती हिरामण सोनबणे, फ्लॅट क्रमांक 205, इमारत क्रमांक बी-८, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 17/19, स्याडन रोड, विखली प्राधिकरण, पुणे 411062	खाते अकार्यक्षम झाल्याचा दिनांक 28.02.2021	दि. 03.07.2021 रु. 3,30,252.65/- + दि. 28.02.2021 पासूनचे व्याज + इतर खर्च	फ्लॅट क्र. 205 36.92 चौरस मीटर. इमारत क्रमांक बी -८, दुसरा मजला, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 17/19, स्याडन रोड, विखली प्राधिकरण, पुणे 411062 रु. ३,३०,२५२.६५ + दि. २८.०२.२०२१ पासूनचे व्याज + इतर खर्च
कर्जदार : श्री. हिरामण बाबुराव सोनबणे, श्रीमती. भारती हिरामण सोनबणे, फ्लॅट क्रमांक 205, इमारत क्रमांक बी-८, मातोश्री हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 17/19, स्याडन रोड, विखली प्राधिकरण, पुणे 411062	शाखा - पिंपरी		

जर संबंधित कर्जदार मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या सदर कायदातील कलम 13(4) आणि त्याचे नियम यामधील तरतुदीनुसार वरील मालमतेमधून बसुलीची प्रक्रिया सुरू करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या पूर्व परवानगीशिवाय सदर मालमत्ता विकणे, कराराने देणे किंवा इतर कोणत्याही पध्दतीने मालमत्तेबाबत व्यवहार करण्यास सरफेसी अॅक्टप्रमाणे कर्जदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदार यांनी सरफेसी कायद्यामधील कोणत्याही तरतुदींचा भंग केल्यास सरफेसी कायद्याप्रमाणे ते दंड / शिक्षेस पात्र होतील.

टिकाण : पिंपरी सही/- अधिकृत अधिकारी
दिनांक : ०५.०८.२०२१ स्वैर भाषांतर : तफावत आढळल्यास इंग्रजी प्राधान्य.

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

Krsnaa DIAGNOSTICS LET'S DO GOOD...

KRSNAA DIAGNOSTICS LIMITED

Krsnaa Diagnostics Limited (our "Company" or the "Issuer") was originally incorporated as "Krsna Diagnostics Private Limited" at Pune, Maharashtra as a private limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated December 22, 2010, issued by the Registrar of Companies, Maharashtra at Pune ("RoC"). The name of our Company was subsequently changed to "Krsnaa Diagnostics Private Limited", pursuant to a fresh certificate of incorporation issued by the RoC on January 23, 2015. Thereafter, our Company was converted into a public limited company pursuant to a special resolution passed in the extraordinary general meeting of the Shareholders of our Company held on April 25, 2021 and consequently the name of our Company was changed to its present name pursuant to a fresh certificate of incorporation issued by the RoC on May 6, 2021. For further details relating to the changes in the name of our Company and the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 168 of the Red Herring Prospectus dated July 29, 2021 ("RHP").

Registered and Corporate Office: S.No. 243/A, Hissa No. 6, CTIS No. 4519, 4519/1, Near Chinchwad Station, Chinchwad, Taluka - Haveli, Pune - 411 019, Maharashtra; Telephone: +91 20 4895 4695; Contact Person: Manisha Chitgopekar, Company Secretary and Compliance Officer. E-mail: cs@krsnaadiagnostics.com; Website: www.krsnaadiagnostics.com, Corporate Identity Number: U74900PN2010PLC138068;

OUR PROMOTER: RAJENDRA MUTHA

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹5 EACH ("EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹[●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹[●] MILLION ("OFFER"). THE OFFER COMPRISES OF A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹4,000.00 MILLION ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 8,525,520 EQUITY SHARES ("OFFERED SHARES") AGGREGATING UP TO ₹[●] MILLION, COMPRISING UP TO 1,600,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹[●] MILLION BY PHI CAPITAL TRUST-PHI CAPITAL GROWTH FUND-I, ("SELLING SHAREHOLDER 1"), UP TO 3,340,713 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[●] MILLION BY KITARA PIIN 1104 ("SELLING SHAREHOLDER 2"), UP TO 3,563,427 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[●] MILLION BY SOMERSET INDUS HEALTHCARE FUND I LIMITED ("SELLING SHAREHOLDER 3") AND UP TO 21,380 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹[●] MILLION BY LOTUS MANAGEMENT SOLUTIONS (ACTING THROUGH MAYUR SIRDESAI) ("SELLING SHAREHOLDER 4") AND TOGETHER WITH SELLING SHAREHOLDER 1, SELLING SHAREHOLDER 2 AND SELLING SHAREHOLDER 3, THE "SELLING SHAREHOLDERS" AND SUCH OFFER, THE "OFFER FOR SALE". THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹200.00 MILLION, FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HERINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE [●] AND [●] % OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, RESPECTIVELY.

Retail Individual Bidders Portion: Not More than 10% of the Net Offer QIB Portion: Not Less than 75% of the Net Offer
Non-Institutional Bidders Portion: Not More than 15% of the Net Offer Employee Reservation Portion: Upto ₹ 200 million

Price Band: ₹ 933 to ₹ 954 per Equity Share of face value of ₹5 each.
The Floor Price is 186.60 times the face value of the Equity Shares and the Cap Price is 190.80 times the face value of the Equity Shares.
Bids can be made for a minimum of 15 Equity Shares and in multiples of 15 Equity Shares thereafter.
A Discount of ₹ 93 per Equity Share is being Offered to Eligible Employees Bidding in the Employee Reservation Portion.

Simple, Safe, Smart way of Application!!! # Applications supported by blocked amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA below. # Mandatory in public issues. No cheque will be accepted.

UPI-Now available in ASBA for Retail Individual Bidders ("RIBs") applying through Registered Brokers, Syndicate, DPs and RTAs. RIBs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Bidders are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN.

ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI may be availed by Retail Individual Bidders. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" on page 355 of the RHP. The prospectus is also available on the website of Association of